

सचिव व सचिव समकक्ष दर्जाचे  
कार्यकारी संचालक /महासंचालक  
संवर्गामध्ये पदोन्नतीने पदस्थापना  
देण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

### जलसंपदा विभाग

शासन आदेश क्रमांक: एसएलएस १४२३/प्र.क्र.३७६ (भाग-४)/आ (वर्ग-१)

तिसरा मजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक: १२ जून, २०२५.

संदर्भ :- शासन आदेश क्र.एसएलएस १४२४/प्र.क्र.३७६/आ (वर्ग-१), दि.११.१०.२०२४

प्रस्तावना :-

जलसंपदा विभागातील श्री. हनुमंत विठ्ठलराव गुणाले, मुख्य अभियंता यांना सेवाज्येष्ठतेनुसार मुख्य अभियंता (स्थापत्य) संवर्गातून सचिव व सचिव समकक्ष दर्जाचे कार्यकारी संचालक/महासंचालक या संवर्गामध्ये {वेतनश्रेणी S-३० (१४४२००-२१८२००)} संदर्भाधीन आदेशान्वये पदोन्नती देण्यात आली आहे. त्यानुसार श्री.गुणाले यांना पदोन्नतीने पदस्थापना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन आदेश :-

श्री. हनुमंत विठ्ठलराव गुणाले यांची सचिव व सचिव समकक्ष दर्जाचे कार्यकारी संचालक/महासंचालक संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना, सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे करण्यात येत आहे :-

अ.क्र.	अधिकाऱ्यांचे नाव	सध्या धारण करीत असलेले पद	पदोन्नतीने पदस्थापनेचे पद
१	श्री. हनुमंत विठ्ठलराव गुणाले	मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, पुणे	कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे या रिक्त पदावर पदोन्नतीने पदस्थापना.

२. संदर्भाधीन दि.११.१०.२०२४ रोजीच्या आदेशामध्ये नमूद अटी व शर्ती या आदेशास सुध्दा तंतोतंत लागू राहतील.

३. हे आदेश तात्काळ अंमलात येतील, श्री. हनुमंत विठ्ठलराव गुणाले यांनी पदोन्नतीने पदस्थापना केलेल्या पदावर तात्काळ रुजू व्हावे.
४. श्री.गुणाले सदर पदावर रुजू झाल्यानंतर, श्री.अतुल अशोक कपोले, कार्यकारी संचालक, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांच्याकडे असलेला कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे या पदाचा अतिरिक्त कार्यभार आपोआप संपुष्टात येईल.
५. वरील पदोन्नत अधिकारी यांनी नवीन नियुक्तीच्या जागी ते कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत शासनास doesttclass1.wrd@maharashtra.gov.in या ई-मेल आयडीवर त्वरीत अवगत करावे.
६. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्पुरती पदोन्नती न स्विकारल्यास सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. एसआरव्ही-२०१५/ प्र.क्र. ३०३/का-१२, दि.१२.०९.२०१६ अन्वये कार्यवाही करण्यात येईल.
७. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२५०६१२२०१४१८३७२७ असा आहे. तसेच सदर आदेश जलसंपदा विभागाच्या <https://wrd.maharashtra.gov.in> या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अनिल देवकाते)  
उप सचिव (सेवा), महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
२. अपर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
३. मा. मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
५. सचिव (लाक्षेवि/ प्रकल्प समन्वय), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. सर्व कार्यकारी संचालक/महासंचालक, जलसंपदा विभाग.
७. मा.मंत्री, जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
८. मा.मंत्री, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

९. सर्व मुख्य अभियंता (स्था.), जलसंपदा विभाग.
१०. श्री. हनुमंत विठ्ठलराव गुणाले, मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, पुणे
११. सर्व अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग.
१२. संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
१३. सर्व कार्यासने, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१४. कार्यासन आ(वर्ग-१) संग्रहार्थ.